



RNI No. MAHBIL/13/2/2011-TC  
www.dgps.maharashtra.gov.in

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - २२ ]

गुरुवार, मे ३, २०१८ / वैशाख १३, शके १९४०

[ पृष्ठे ०३

असाधारण क्रमांक २२

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांजकडून

आदेश

क्रमांक नपा-२/१/१०८८/२०१८.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीस अनुसरून, संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनमाणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यांच्या लोकसंख्येसह) सोबतच्या तक्त्यात जळगाव जिल्ह्यातील **शेंदुर्णी नगरपंचायतीसाठी** एकूण निवडून घेणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे रत्नी सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या इतर मागासवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. मा. संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/२००१/प्र. क्र. १/२००१/५, दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारान्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रा.नि.आ/नप-२०१४/प्र. क्र. १५/का-६, दिनांक २२ मे २०१५ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

वि (एच) ८२

(१)

तक्ता

नगरपरिषदेचे नाव	लहान नागरी क्षेत्राचे नाव	लहान नागरी क्षेत्राचा वर्ग	निवडून द्यावयाची सदस्य संख्या	राखून ठेवलेली सदस्य संख्या				रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी			
				स्त्रियां-साठी	अनुसूचित जातीसाठी	अनुसूचित जमातीसाठी	नागरिकांच्या मागास-प्रवर्गासाठी	अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)	अनुसूचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी)	नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी (रकाना ८ पैकी)	सर्वसाधारण
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
जिल्हा जळगाव											
शेंदुर्णी नगरपंचायत	शेंदुर्णी नगरपंचायत	क	१७	९	१	१	५	०*	०*	३	६

टीप.— स्टार दर्शविलेले (\*) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता एक पद राखीव असलेने ते महिलेकरिता राखीव होईल किंवा कसे ? हे राज्य निवडणूक आयोगाकडील कार्यक्रमानुसार सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. त्यानुसार सर्वसाधारण स्त्रियांकरिता (रकाना क्रमांक १२) जागा कमी किंवा जास्त होतील. तथापि, स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील.

नाशिक, २७ एप्रिल २०१८.

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,  
नगरपरिषद प्रशासन,  
नाशिक विभाग, नाशिक.

ORDER

No. NP-2/1/1088/2018.— Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, taking into consideration the available population figures of Census for the concerned Municipal Council (including the population of Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) the number of elected Councillors in respect of below stated Municipal Areas in **Shendurni Nagarpanchayat**, district Jalgaon is fixed as mentioned in following table.

Similarly, the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens) and the number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes of Citizens are also fixed as mentioned in the table. This Order is issued as per the power delegated by the Order of Director, Municipal Administration, Mumbai bearing No. NPS-2001/PK-1/2001/5, dated 1st January 2001 and as per directions issued by State Election Commission, Maharashtra State vide Order No. RANIAA/NP-2014/Pra.kra.15/Ka-6, dated 22nd May 2018.

**Table**

Name of Municipal Council	Name of Smaller Urban Areas	Class of Smaller Urban Areas	No. of Elected Councillors	No. of seats reserved				Out of Col. (5) No. of seats reserved for Women			
				Women	Scheduled Castes	Scheduled Tribes	Other Backward Classes of Citizens	Scheduled Castes (out of Col. 6)	Scheduled Tribes (out of Col. 7)	Other Backward Classes of Citizens (out of Col. 8)	General
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12
<b>District Jalgaon</b>											
Shendurni Nagar-panchayat	Shendurni Nagar-panchayat	C	17	9	1	1	5	0*	0*	3	6

**Note.**— The seat marked by star (\*) shows that whether the only one seat for Scheduled Castes and Scheduled Tribes is reserved for Women will be decided by lottery as per the programme of State Election Commission. Accordingly the number of seat for General Women category (Column No. 12) will be changed. However, the total seats reserved for Women will be as per column No. 5.

Nashik, 27th April 2018.

**RAJARAM MANE,**  
Divisional Commissioner and Regional Director,  
Municipal Administration, Nashik Division, Nashik.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI. MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006. EDITOR : SHRI. MANOJ MANOHAR VAIDYA.